

Date: 04<sup>th</sup> February 2026

To,  
**BSE Limited ("BSE")**,  
General Manager - Listing, ISC & CRD  
2<sup>nd</sup> Floor, New Trading Ring,  
P.J. Towers, Dalal Street,  
Mumbai – 400 001.

**Scrip Code: 507946**

**Scrip Symbol: KIDUJA**

Dear Sir/Madam,

**Sub: Disclosure under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 regarding Newspaper Advertisement of Unaudited Financial Results of the Company.**

Pursuant to provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper publications of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31<sup>st</sup> December 2025, approved at the Meeting of the Board of Directors of the Company held on Tuesday, 03<sup>rd</sup> February 2026 in following newspapers:

1. Business Standard (English) Edition dated 04<sup>th</sup> February 2026; and
2. Nalanda Express (Marathi) Edition dated 04<sup>th</sup> February 2026.

Request you to kindly take the same on your record.

Yours faithfully  
**For KIDUJA INDIA LIMITED**

**Ashish D. JAIPURIA**  
**Managing Director**  
**DIN: 00025537**

Encl.: As above



**KIDUJA INDIA LIMITED**

**Registered Office:** 127-B, Mittal Tower, Nariman Point, Mumbai 400 021, INDIA  
**CIN:** L72200MH1985PLC038019 | **Email:** kiduja.info@gmail.com | **Web:** www.kiduja.com

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2025 (Rs. in Lakhs)**

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2025 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2025 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)
1.	Total Revenue	303.52	938.34	0.00
2.	Profit / (Loss) Before Tax	117.28	208.89	(1,365.99)
3.	Profit / (Loss) After Tax	117.28	208.89	(1,365.99)
4.	Total Comprehensive Income	117.28	208.89	(1,365.99)
5.	Equity Share Capital	240.00	240.00	240.00
6.	Other Equity (as shown in the balance sheet of previous year)	-	-	-
7.	Earnings Per Share (before and After extraordinary items) (of Re.1/- each) :			
	(a) Basic	0.49	0.87	(5.69)
	(b) Diluted	0.49	0.87	(5.69)

**NOTE:** The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the BSE website (www.bseindia.com) and on Company's website (www.kiduja.com)

For and on behalf of the Board of Directors of



**KIDUJA INDIA LIMITED**  
**Ashish D. JAIPURIA**  
**Managing Director (DIN: 00025537)**

**Place:** Mumbai

**Date:** 03rd February, 2026

**BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL****MUMBAI BENCH****COMPANY SCHEME PETITION NO. 276 OF 2025****IN****COMPANY SCHEME APPLICATION NO. 198 OF 2025**

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013);

AND

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time;

AND

In the matter of Scheme of Arrangement between DIVYA GLOBAL PRIVATE LIMITED ("DGPL" or "Demerged Company") and SIRASLEWALA BROTHERS PRIVATE LIMITED ("SBPL" or the "Resulting Company-1") and SIRAS FAMILY PRIVATE LIMITED ("SBPL" or the "Resulting Company-2") and their respective shareholders and creditors.

DIVYA GLOBAL PRIVATE LIMITED, a company ) incorporated under the Companies Act, 1956 having its ) registered office at 204, A to Z Industrial Estate, ) Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai, ) Maharashtra, India, 400013. )  
 ... First Petitioner Company/ )  
 Demerged Company )  
 CIN: U17120MH2005PTC153074 )  
 SIRASLEWALA BROTHERS PRIVATE LIMITED a ) company incorporated under the Companies Act, 2013 ) having its registered office at 204, Floor No.2, Plot-267, ) A to Z Industrial Estate, Delisle Road, Mumbai, ) Maharashtra, India, 400013 )  
 ... Second Petitioner Company/ )  
 Resulting Company -1 )  
 CIN: U13929MH2025PTC41626 )  
 SIRAS FAMILY PRIVATE LIMITED a company ) incorporated under the Companies Act, 2013 having its ) registered office at 204, Floor No.2, Plot-267, A to Z ) Industrial Estate, Delisle Road, Mumbai, Maharashtra, ) India, 400013 )  
 ... Third Petitioner Company/ )  
 Resulting Company -2 )  
 CIN: U68100MH2025PTC439085 )

**NOTICE OF PETITION.**

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by DIVYA GLOBAL PRIVATE LIMITED ("DGPL" or "Demerged Company") and SIRASLEWALA BROTHERS PRIVATE LIMITED ("SBPL" or the "Resulting Company-1") and SIRAS FAMILY PRIVATE LIMITED ("SBPL" or the "Resulting Company-2") and their respective shareholders and creditors, which was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 7th January, 2026. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on Thursday, 26th February, 2026. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 4th day of February, 2026.

**AHMED CHUNAWALA & CO.**

Advocates for the Petitioner.

Office No. 407/408, 4th Floor, Commerce House,

Nagindas Master Road, Mumbai-400 001

O.S.Regd. No. 24020

MAH/ -6176/2016

Tel:- +91-9892540331

Email:- chunawala.ahmed@gmail.com

**BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL****MUMBAI BENCH****COMPANY SCHEME PETITION NO. 5 OF 2026****IN****COMPANY SCHEME APPLICATION NO. 200 OF 2025**

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013);

AND

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time;

AND

In the matter of Scheme of Arrangement between PICADO HOME DÉCORS PRIVATE LIMITED ("PHDPL" or "DEMERGED COMPANY") and PICADO HOMES PRIVATE LIMITED ("PHPL" OR THE "RESULTING COMPANY 1") and PICADO CREATIONS PRIVATE LIMITED ("PCPL" OR THE "RESULTING COMPANY-2") and PICADO RETAILERS PRIVATE LIMITED ("PRPL" OR THE "RESULTING COMPANY-3") and their respective shareholders and creditors.

PICADO HOME DÉCORS PRIVATE LIMITED, a company ) incorporated under the Companies Act, 2013 having its ) registered office at 249-250, A To Z Industrial Estate, ) Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Delisle Road, ) Mumbai, Maharashtra, India, 400013 )  
 ... First Petitioner Company/ )  
 Demerged Company )  
 CIN: U17299MH2019PTC334341 )

PICADO HOMES PRIVATE LIMITED a company ) incorporated under the Companies Act, 2013 having its ) registered office at 204 Floor No-2 Plot-267, A to Z ) Industrial Estate, Delisle Road, Mumbai, Maharashtra, ) India, 400013 )  
 ... Second Petitioner Company/ )  
 Resulting Company -1 )  
 CIN: U74102MH2025PTC439083 )

PICADO CREATIONS PRIVATE LIMITED a company ) incorporated under the Companies Act, 2013 having its ) registered office at 204 Floor No-2 Plot-267, A to Z ) Industrial Estate, Delisle Road, Mumbai, Maharashtra, ) India, 400013 )  
 ... Third Petitioner Company/ )  
 Resulting Company -2 )  
 CIN: U13929MH2025PTC439473 )

PICADO RETAILERS PRIVATE LIMITED a company ) incorporated under the Companies Act, 2013 having its ) registered office at 204 Floor No-2 Plot-267, A to Z ) Industrial Estate, Delisle Road, Mumbai, Maharashtra, ) India, 400013 )  
 ... Fourth Petitioner Company/ )  
 Resulting Company -3 )  
 CIN: U46901MH2025PTC439084 )

**NOTICE OF PETITION.**

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by PICADO HOME DÉCORS PRIVATE LIMITED ("PHDPL" or "DEMERGED COMPANY") and PICADO HOMES PRIVATE LIMITED ("PHPL" OR THE "RESULTING COMPANY 1") and PICADO CREATIONS PRIVATE LIMITED ("PCPL" OR THE "RESULTING COMPANY-2") and PICADO RETAILERS PRIVATE LIMITED ("PRPL" OR THE "RESULTING COMPANY-3") and their respective shareholders and creditors which was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 8th January, 2026. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on Friday, 20th February, 2026. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 4th day of February, 2026.

**AHMED CHUNAWALA & CO.**

Advocates for the Petitioner.

Office No. 407/408, 4th Floor, Commerce House, Nagindas Master Road,

Mumbai-400 001

O.S.Regd. No. 24020

MAH/ -6176/2016

Tel:- +91-9892540331

Email:- chunawala.ahmed@gmail.com

**Form CAA-2**

[Pursuant to Section 230 (3) and Rules 6 and 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016]

**IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,****BENCH AT MUMBAI****C.A. (CAA) 246/MB/2025**

In the matter of the Companies Act, 2013;

AND

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules framed thereunder as in force from time to time;

AND

In the matter of Composite Scheme of Arrangement among Millward Brown Market Research Services India Private Limited ("Transferor Company"), Hindustan Thompson Associates Private Limited ("Transferee Company"), and Indian Market Research Bureau Private Limited ("Resulting Company") and their respective shareholders.

**Millward Brown Market Research Services India Private Limited,**

a private limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, as amended and having its registered office at 3rd Floor, A Wing, The Orb, Sahar, Village Marol, Andheri (E), Mumbai - 400099, Maharashtra, India  
 CIN: U74900MH2007PTC174920

... Applicant Company 1 /

Transferor Company

**Hindustan Thompson Associates Private Limited,**

a private limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1913, having its registered office at 3rd Floor, A Wing, The Orb, Sahar, Village Marol, Andheri (E), Mumbai - 400099, Maharashtra, India  
 CIN: U99999MH1938PTC002771

... Applicant Company 2 /

Transferee Company /

Demerged Company

**Indian Market Research Bureau Private Limited,**

a private limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, having its registered office at A-Wing, Mahatre Pen Building, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400028, Maharashtra, India  
 CIN: U73100MH1980PTC022318

... Applicant Company 3 /

Resulting Company

(Collectively known as the 'Applicant Companies' for the sake of brevity)

**Notice and Advertisement of the NCLT convened meetings of the Equity Shareholders of the respective Applicant Companies and Unsecured Creditors of the Applicant Company 1 and Applicant Company 2**

**NOTICE** is hereby given that by an order dated December 9, 2025, read with order dated January 6, 2026, in the above mentioned Company Scheme Application ("Orders"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble Tribunal" or "NCLT") has directed that the meetings of the Equity Shareholders of the respective Applicant Companies and Unsecured Creditors of Applicant Company 1 and Applicant Company 2, be convened and held to consider, and if thought fit, to approve the proposed Scheme of arrangement among Millward Brown Market Research Services India Private Limited ("Transferor Company"), Hindustan Thompson Associates Private Limited ("Transferee Company"), and Indian Market Research Bureau Private Limited ("Resulting Company") and their respective shareholders under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder (hereinafter referred to as the "Scheme" or "Scheme of Arrangement").

In pursuance of the Orders and as directed therein, notice of the meetings of the Equity Shareholders of the respective Applicant Companies and Unsecured Creditors of Applicant Company 1 and Applicant Company 2 along with corresponding annexures has been sent separately to the Equity Shareholders; and Unsecured Creditors of the Applicant Companies, as applicable, by e-mail at their registered e-mail addresses by the respective Applicant Companies. Further, in pursuance of the said order, notice is hereby given that the meetings of the Equity Shareholders and Unsecured Creditors of Applicant Company 1 and Applicant Company 2 will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") mode, following the operational procedures (with the relevant modifications as may be required) referred to in Circular No. 14 / 2020 dated April 8, 2020, No. 17 / 2020 dated April 13, 2020, No. 22 / 2020 dated June 15, 2020, No. 33 / 2020 dated September 28, 2020, No. 39 / 2020 dated December 31, 2020, No. 10 / 2021 dated June 23, 2021, No. 20 / 2021 dated December 8, 2021, No. 02/2022 dated May 5, 2022, No. 3 / 2022 dated May 5, 2022, No. 10/2022 dated December 28, 2022, No. 11 / 2022 dated December 28, 2022, No. 09 / 2023 dated September 25, 2023, No. 09 / 2024 dated September 19, 2024, No. 03 / 2025 dated September 22, 2025 read with No. 20/2020 dated May 5, 2020 ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India and in compliance with the applicable laws, as under, and the meetings of Equity Shareholders of Applicant Company 3 will be held physically at 3<sup>rd</sup> Floor, A Wing, The Orb, Sahar, Village Marol, Andheri (E), Mumbai - 400099, and the Equity Shareholders and Unsecured Creditors of the respective Applicant Companies, as applicable, are requested to attend.

Sr No	Meetings & Mode	Day and Date of Meetings	Time
1	Equity shareholders of the Applicant Company 3 (Physically)	Friday, March 6, 2026	10.00 A.M. (IST)
2	Equity shareholders of the Applicant Company 1 (Virtually)		11.00 A.M. (IST)
3	Unsecured Creditors of the Applicant Company 1 (Virtually)		12.00 P.M. (IST)
4	Equity shareholders of the Applicant Company 2 (Virtually)		02.00 P.M. (IST)
5	Unsecured Creditors of the Applicant Company 2 (Virtually)		03.30 P.M. (IST)

Copies of the Scheme and the explanatory statement under Sections 230 and 232 read with Section 102 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 and accompanying documents can be obtained free of charge from/at the registered office of the respective Applicant Companies or at the office of their authorized representative Mr. Deepak Saboo at 3<sup>rd</sup> Floor, A Wing, The Orb, Sahar, Village Marol, Andheri (E), Mumbai - 400099, Maharashtra, India.

Since the NCLT convened meetings of the Equity Shareholders and Unsecured Creditors of Applicant Company 1 and Applicant Company 2 will be held through VC / OAVM facility, their physical attendance has been dispensed with. Hence, please note that the facility of appointing proxy(ies) will not be available. However, a body corporate is entitled to appoint a representative for the purposes of participating and / or voting during the respective meetings provided the prescribed form / authorization is filed with the respective Applicant Companies at krutika.kumeria@kantar.com, not later than 48 (Forty eight) hours before the start of the aforesaid meetings.

The Hon'ble NCLT has appointed **Mr L. N. Gupta, IAS(R) and Former Member NCLT** to be the Chairperson of the meetings of the Equity Shareholders of the respective Applicant Companies and Unsecured Creditors of the Applicant Company 1 and Applicant Company 2.

Further, **Ms. Aarti Thakurdesai, Practising Company Secretary (Membership No FCS 4117)** is appointed as the Scrutinizer of the aforesaid meetings of the shareholders of the Applicant Companies.

The quorum for the shareholders' meetings shall be as per Section 103 of the Companies Act, 2013, and the quorum of creditors shall be 10% of the creditors in number. If the requisite quorum is not present within half an hour from the time appointed for holding of the meetings, then the number of Equity Shareholders and Unsecured Creditors present in the meetings shall be the quorum and meeting shall resume.

The shareholders and unsecured creditors of Applicant Company 1 and Applicant Company 2 shall have the facility and option of voting on the resolution for approval of the Scheme by casting their votes: (a) by e-voting from any place other than voting at the respective meeting ("Remote E-voting") during the period as stated below:

Meetings			
Cut-off Date for Equity Shareholders	Friday, February 27, 2026		
Cut-off Date for Unsecured Creditors	Wednesday, December 31, 2025		
Remote e-voting start date and time	Tuesday, March 3, 2026	09.00 A.M. (IST)	
Remote e-voting end date and time	Thursday, March 5, 2026	05.00 P.M. (IST)	

Or, (b) through e-voting system available during the respective meetings to be held through VC / OAVM ("E-voting at the Meeting") on Friday, March 6, 2026, if they have not cast their vote through the Remote E-voting held earlier.

The facility for e-voting during the respective meeting shall be available to those, who attend the meeting, and who have not already cast their vote by Remote E-voting, for a duration of, 15 minutes after the conclusion of the respective meeting. The shareholders and unsecured creditors of Applicant Company 1 and Applicant Company 2 may participate at the respective meeting even after exercising her / his right to vote through Remote E-voting but shall not be allowed to vote again at the meeting.

Persons entitled to attend and vote at the meetings may vote, in person or by proxy, where the meetings are through physical mode, provided that prescribed form of proxies are deposited at the registered office of the respective Applicant Company, as applicable, not later than 48 hours before the meeting. Forms of proxy can be had from/at the registered office of the respective Applicant Companies, as applicable.

For shareholders' meeting, a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the above-mentioned cut-off date for Equity Shareholders i.e., Friday, February 27, 2026 shall only be entitled to exercise his / her / its voting rights on the resolution proposed in the notice and attend the respective meeting. The voting right of the shareholders shall be in proportion to their share in the paid-up share capital of the respective Applicant Companies as on the cut-off date for Equity Shareholders i.e., Friday, February 27, 2026.

For unsecured creditors' meeting, a person who is an unsecured creditor of the Company as on the above-mentioned cut-off date for Unsecured Creditors, i.e., Wednesday, December 31, 2025, shall only be entitled to exercise his / her / its voting rights on the resolution proposed in the notice and attend the respective meeting. The voting rights of unsecured creditors shall be in proportion to the value of the outstanding debt against the respective Applicant Companies as on the cut-off date for Unsecured Creditors i.e., December 31, 2025.

Members holding shares in physical mode: (i) whose email address are not registered with the respective Applicant Companies, can get their email address registered; or (ii) who may want to change their email ID registered, can get the same done; by sending an email to krutika.kumeria@kantar.com for the respective Applicant Companies.

Members holding shares in dematerialized mode, who have not registered their email addresses with their depository participant(s) are requested to register / update their email addresses with the depository participant(s) with whom they maintain their demat accounts.

Any person, who becomes a member of the respective Applicant Companies after the date of dispatch of notice and holds shares as on the cut-off date (as specified above), can send a requisition quoting her / his Regd. Folio No. / DP ID / Client ID to get his / her login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.

Queries / grievances, if any, with regard to remote e-voting, may be addressed to Mr. Deepak Saboo, at the registered office address of Applicant Company 2 or you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for equity shareholders and e-voting user manual is available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 2244 30 or send a request at evoting@nsdl.co.in

The above-mentioned Scheme, if approved by the Equity Shareholders of the respective Applicant Companies and Unsecured Creditors of Applicant Company 1 and Applicant Company 2, will be subject to the subsequent approval of the Hon'ble NCLT, and any other regulatory authority, as may be deemed necessary.

**Sd/-**  
**Dated this 4<sup>th</sup> day of February, 2026**  
**Place: Delhi, India**

(Mr L. N. Gupta)

Chairperson appointed for the

Meetings of Applicant Companies

**DE NORA INDIA LIMITED**

(CIN - L31200GA1993PLC001335)

Registered Office: Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa - 403115

Tel. No.: 0832 6731177, Email : info.dni@denora.com; Website: india.denora.com

**Extract of Unaudited Financial Results for the Quarter & Nine months ended December 31, 2025**

(Rs. in Lakhs except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine months ended			Year ended
		Dec 31, 2025 (Unaudited)	Sep 30, 2025 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Dec 31, 2025 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Mar 31, 2025 (Audited)	
1	Total income from operations	3,727.19	2,354.28	1,906.09	10,514.10	5,294.27	7,444.67	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	338.11	520.51	(1,032.47)	1,292.82	(200.04)	275.56	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	338.11	520.51	(1,032.47)	1,292.82	(200.04)	275.56	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	257.18	387.20	(781.08)	969.29	(164.78)	169.29	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)]	257.26	384.81	(782.49)	965.64	(169.23)	152.28	
6	Equity Share Capital	530.86	530.86	530.86	530.86	530.86	530.86	
7	Other equity as shown in Audited Balance Sheet	-	-	-	-	-	11,484.15	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) : Basic & Diluted (not annualised except for the year ended figure)	4.84	7.29	(14.71)	18.26	(3.10)	3.19	

**Note:** The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and Board of Directors in their meeting held on February 3, 2026. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange website (www.nseindia.com & www.bseindia.com) and the Company's website (india.denora.com). The same can be accessed through QR code given below.



**Place :** Kundaim, Goa  
**Date :** February 3, 2026

For and on behalf of the Board of Directors of

**DE NORA INDIA LIMITED**

Sd/-

**Vinay Chopra**

**Managing Director**

**DIN: 06543610**

**GABRIEL INDIA LIMITED**

**GABRIEL**

**STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS**



## जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी ७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हाधिकाऱ्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या पालिकांचे पालकमंत्री गुलाबराव जिल्हाच्या अखत्येकीसाठी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीला सामोरावून जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर, आमदार सुरेश मोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार फकीर पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सन २०२५-२७ या पुढील आर्थिक वर्षासाठी ७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या प्रारूप जिल्हा बजेट आराखडा प्रसन्न म त्याच्या तयारवलेली, तसेच चालू आर्थिक वर्षातील ८३४ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या निधीच्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये ६१८.९१ कोटी रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून आर्थिक वर्ष संपल्यानंतरही तातडीने उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे तसेच कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून संपून निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यामध्ये सर्वसाधारण १७७ कोटी, अनुसूचित

जाती उपयोक्त्यांना ९३ कोटी तर आदिवासी उपयोक्त्यांना ६४ कोटी ६२ लक्ष इत्यादी निधीचा समावेश आहे. जळगाव जिल्हा निधी खर्च करण्यामध्ये तसेच प्रशासकीय म त्याच्या देण्यामध्ये विभागात पहिल्या क्रमांकावर आहे.

बैठकीच्या सुरुवातीस राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री रव. अशितोदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अमित पवार यांच्या जिल्हायातील आठवणी संदर्भात विविध विकास कामे, बैठका या संदर्भात जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांनी तयार केलेली विचित्रकला दाखविण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.

बैठकीत जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उदात्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जिल्हात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उदात्त पालकमंत्री क्रीडांगण विकास कार्यक्रम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये क्रीडांगण सुविधा निर्माण करण्यात येणार असून, १६६ शाळांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल मैदान व २०० मीटर धावपट्टी विकसित करण्यात येत आहे. याचा तावा सुमारे १ लाख

पुढील वर्षात जिल्ह्यात राबविण्यात येणारी ठळक विकास कामे:

जिल्हातील सर्व शाळांमध्ये क्रीडांगण, विज्ञान प्रयोगशाळा व क्रीडा साहित्य उपलब्ध करणे, स्वच्छतागृहे व वॉल क्लबाउंड नासलेल्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधा प्रस्थापक करणे, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, तीर्थक्षेत्रे, बाजारपेठ विकाससाठी जन्सुविधा अंतर्गत १०० कोटीची तरतूद, ३०५४ अंतर्गत ग्रामीण रस्त्यांद्वारे सुविधा व सुलभ दळण-वळण, शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या ठिकाणी सिंगन बंधारे उघाडणे, आदिवासी पाझांना महावितरण अथवा सोलरजॅनेरेटर वीज जोडणी, सर्व शासकीय शाळा, आश्रमशाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयांत सौरऊर्जा प्रकल्प, शेतकरी व गावठाण दलावातीसाठी ट्रान्सफॉर्मर उभारणे उभारणी, प्राध्यापकांसाठी 'गाव तेथे खोडा' प्रत्येक ५ कि.मी. परिसरात प्रसुधेविकसक सुविधा, ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा, जिल्ह्यातील कॅन्सरस्पष्ट रुग्णांसाठी एस्कॅनरसह कॅन्सर तपा-यणी लॅब, महानगरपालिका व नगरपालिकां रस्ते, गटारी व वीज सुविधांसाठी वाढीव निधी, प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परिक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र, खडखडळ ४.० अनुबंधाने प्ऊड मध्ये अल्प

व दीर्घकाळीन अभ्यासक्रम, गतीमत्त प्रशासनातील सर्व शासकीय कार्यालयांचे डिजिटलीकरण व आधुनिकीकरण, ग्रामीण भागातील १००४ अंगणवाड्या बांधकामे पूर्ण करणे, अर्जिडा चौफुड्डी ते विम नवलापर्यात एमव्हीडी पर्यंत, व हिता व बातकासाठी वातुकास्तथीत महिना यावर व बातविकास भवन उभारणार.

मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करावीत, अपूर्ण कामांसाठी निधीची मागणी तात्काळ डीपीडीसीकडे सादर करावी. महावितरणची सर्व कामे ई-निविदा प्रक्रियेवरून पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यांमत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत जिल्हात १५३ उपकेंद्र मंजूर असून त्यापैकी ४० उपकेंद्रांमधून १२० मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. यामुळे ६० हजार शेतकऱ्यांना दिसा सौरजिवाट मिळत आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये विशेषतः सर्पदंत औषधांसाठी तुटडटा रुग्णालयां दोन एस्कॅनरसह कॅन्सर लॅब मंजूर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. आमदार सुरेश मोळे यांनी जळगाव शहरात शीतले कोटी रुपये खर्च करून रिंग रोड तयार करण्याबाबत मांडलेल्या मुद्द्यास जिल्हात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व वस्त्रोद्योग मंत्री अनिल जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा प्रशासनाच्याउत्कृष्ट कामगिरी केल्याबाबतच्या अभिनंदन ठावर सर्वनिमिते मंजूर करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन समिती मार्फत होणाऱ्या कामा संदर्भात, जिल्हाधिकारी श्री घुगे व जिल्हा नियोजन विभाग यांचा अभिनंदना ठावर मांडण्यात आला त्यास सर्वानुमते अमोमोड देण्यात आला. या बैठकीला जिल्हा पोलेस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मयापा आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाती चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

## साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर सुलचीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्धसंकपीय उर्जिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. ही बरा लक्षात ठेऊन नागरिकांना कर भरण्यात अडथळे सुविधा मिळवता, यासाठी महापालिकेने मुख्य कार्यालय तसेच शहरा- १८ विभाग यांचे कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील मातमगाव/कांसाटी कर भरण्यासाठी १८ विभागाय कर संकलन कार्यालये कार्यरत असून, या ठिकाणी तसेच ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर संकलन विभागाच्या वतीने कव्हाकी/वसतिगोष्टात कोठोर कारवाई सुरू असून, धाबाकी/वसतिगोष्टात मालमत्ताची जमी करणे तसेच नव्य कनेक्शन खंडित करण्याच्या कारवाया केव्हा जात आहेत. कारवाई ठावल्याने ऑनलाईन नागरिकांनी आपला वकीत मालमत्ता कर वेळेत ठाववा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाच्या वतीने विविध माध्यमांतून नागरिकांना मातमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांसाठी आनंदात कर भरणा करण्याची सुविधा देवोडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील कदाचार्यांनी मालमत्ता करभरा मरणा करून शहराच्या विकासासाठी शहाभर लावावा.

**- तुमूरी सांभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका**

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार आणि रविवार या काळाविरुद्ध सहाजी १.४५ ते सायंकाळी १.४५ वाजेपर्यंत सर्व १८ विभागाय कर संकलन कार्यालयांतील बॅंका काऊंटर सुरू असणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्याची वेळ वाढविण्यात आली असून, दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी मोठा घ्यावा.

**- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका**

१८ विभाग वीज निविदा				
१.८ विभाग वीज निविदा				
अ.क्र.	विभाग	विद्युती सार्वजनिक	व्यक्तिगत सार्वजनिक	विद्युती सार्वजनिक
१	पुणे नगरपालिका	३०३.५१	१५३.५१	०.००
२	काठमांडू नगरपालिका	१५३.५१	१५३.५१	०.००
३	काठमांडू नगरपालिका	१५३.५१	१५३.५१	०.००
४	पुणे नगरपालिका	१५३.५१	१५३.५१	०.००
५	५.१ विद्युती सार्वजनिक	१५०.००	१५०.००	१५०.००
६	५.२ विद्युती सार्वजनिक	-	-	-
७	५.३ विद्युती सार्वजनिक	-	-	-
८	५.४ विद्युती सार्वजनिक	-	-	-
९	५.५ विद्युती सार्वजनिक	-	-	-
१०	५.६ विद्युती सार्वजनिक	-	-	-
११	५.७ विद्युती सार्वजनिक	-	-	-
१२	५.८ विद्युती सार्वजनिक	-	-	-
१३	५.९ विद्युती सार्वजनिक	-	-	-
१४	५.१० विद्युती सार्वजनिक	-	-	-
१५	५.११ विद्युती सार्वजनिक	-	-	-
१६	५.१२ विद्युती सार्वजनिक	-	-	-
१७	५.१३ विद्युती सार्वजनिक	-	-	-
१८	५.१४ विद्युती सार्वजनिक	-	-	-

### शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र

**भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ**  
पुणे, दि. ३ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षासाठी शाळा नोंदीची व विद्यार्थ्यांना ऑनलाईन आवेदनपत्र नियमित शुल्कासह भरण्यास १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

परीक्षेचे शाळा नोंदीची व विद्यार्थ्यांचे अह म्हत्प://www.mscepune.in व http://puppsmsce.in या संकेतस्थळावर वित्त व शुल्कासह १४ ते २० फेब्रुवारी, अतिवित्त शुल्कासह २१ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तसेच अतिवित्त वित्त शुल्कासह २५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करता येतील. २८ फेब्रुवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुशुभा ओक यांनी कळविले आहे.

पुणे महानगरपालिका				
निविदा प्रक्रिया कक्ष निविदा जाहीरता				
मुदती १२.३० पर्यंत				
शिष्यवृत्ती दिनांक : ०८/०२/२०२६ ते ११/०२/२०२६				
शिष्यवृत्ती दिनांक : ०८/०२/२०२६ ते ११/०२/२०२६ १२.३० पर्यंत				
तात्काळ निविदा उघडणे प्रक्रिया दिनांक : १२/०२/२०२६ दु. १२.३०.				
अ. क्र.	निविदा क्र.	कार्याचे नाव	निविदा कर किंमत रु.	निविदा कर किंमत रु.
१	PMC/ GARDEN/ 2025/262	उद्यान विभाग	स.न. ३७ संवसदी पाणपण येथे होर्टिकल्चर ४१५.००	११९९३३.००
२	PMC/ GARDEN/ 2025/263	उद्यान विभाग	राणीगंवाणी प्राणी संग्रहालय येथे प्राण्यांच्या खाद्यासाठी पुण, याव व अली मुलगा करणे.	४१५.००
२	PMC/ GARDEN/ 2025/264	उद्यान विभाग	राणीगंवाणी प्राणी संग्रहालय येथे प्राण्यांच्या विभाग खाद्यासाठी प्यावदार कडवा पुवडा करणे.	४१५.००

जिहारा क्र १/१९२३				
दिनांक ३-२-२०२६				
अ.क्र.	कार्याचे नाव	अंदाजित किंमत रु.	बांधाया रकम रु.	कार्याची मुदत
१	१	१	१	१
२	२	२	२	२
३	३	३	३	३
४	४	४	४	४
५	५	५	५	५
६	६	६	६	६
७	७	७	७	७
८	८	८	८	८
९	९	९	९	९
१०	१०	१०	१०	१०
११	११	११	११	११
१२	१२	१२	१२	१२
१३	१३	१३	१३	१३
१४	१४	१४	१४	१४
१५	१५	१५	१५	१५
१६	१६	१६	१६	१६
१७	१७	१७	१७	१७
१८	१८	१८	१८	१८

अ) पुणे म.न.पा. ही वरील कामे ही अनुभवी / म.न.पा. मान्यता प्राप्त / शासन मान्यता प्राप्त असेकरून/संयुक्त (कामासाठीच्या पूर्वीतयात अली टेंडर सेट मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे) करून घ्याव्यादी आहेत

ब) शहर कामाबाबत निविदा अ / शर्ती ६ बाबच्या सर्व तरतुबि निविदा संघामध्ये नमूद केला असून सदर कामांचे निविदा संघ www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. निविदा संघाची विक्री व विक्रीची सरद वेबसाईटवर नमूद ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून सर्व निविदा दोन तासिने घडविली जाणव्यात येत आहेत.

क) कार्यवाहीत अर्जित अ. अ. निविदा (नि.) / ३२ दिनांक २२/०२/२०२६ मुदत बांधाया रकम ऑनलाईन

सही / - (अर्जोक्त कोरडे) मुख्य उद्यान अधिकार, पुणे महानगरपालिका

## राऊतांनी राजकारण सोडून मनोरंजक वेबसीरीजची पटकथा लिहावी

### भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची खोचक टिप्पणी

मुंबई - अजित पवार स्वर्गुही परतण्यासाठी इच्छुक होते असे विनम्रवाचे संतक्य करणारे संजय राजन हे जाणूत/बुजून एखाद्या रहस्यमय, मनोरंजक वेबसीरीज/क्रायांमधून चटपटीत पटकथा लिहून कोटी माहिती परसवत आहेत. अजित पवार यांच्याबद्दल बसत वक्तव्ये करणा-या राजूतांनी याबाबत ठोस पुरावे सादर करावेत असे खुले आवाहन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मॉम्बळाची दिले. खासदारीकी पृष्ठवत खोटे आरोप करण्याची सवय जडलेल्या राजूतांनी खासदारीकी व राजकारण सोडून ओटीडीसाठी दिव्यदर्शन, पटकथा लिहून करावे म्हणजे राजूतांचे दुकान चा-ले अली बोवरी टीकाठी श्री. बन यांनी केलेली. अजितदादा स्वर्गुही परतण्यासाठी इच्छुक कधीच नव्हते. मात्र ते इतर पटकथांना एमडीमध्ये समील करण्यासाठी प्रत्यक्षीले होते का हे देखील पहावे ला-नेत अशी पुरती श्री. बन यांनी जोडली.

अजित पवारांचा विमान अपघात हा अत्यंत दुर्दैवी होता. केंद्र सरकार आणि राज्य सरकार विमान अपघाताची चौकशी करत असून या चौकशीतून सत्य उलाढेली स्पष्ट केले की हा अपघात होत यांमोघे घातपात नाही. राजूत हे शरद पवार यांच्यापेक्षा बुद्धिमान आहेत का असा सवाल उपस्थित करून श्री. बन म्हणाले की उद्या कोटिचा निष्ण अविचलितर सुद्या राजूत म्हणतात की कोर्ट विलाने नमूद विचार नवून त्यांनी पाहिल्याच्या कोर्टात जावे असा खोचक सद्वाही दिला. या

## महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग “ड” - निविदा सूचना क्रमांक २०

खातील कामाच्या निविदा कार्याकरी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई, २ रा माळा, बांधकाम भवन, २५ मईबाबन फ्लोर, फोर्ट मुंबई ४०० ००१ दूरध्वनी क्रमांक २२०१६९७५ हे खातील कामासाठी अनुभवी कंत्राटदार / ठेकेदार यांचेकडून खातील कामाकरीता ड - नमुन्यातील निविदा मागवित आहेत. को-या निविदेचा नमुना, कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई, यांचे कार्यालयातून दिनांक ०४.०२.२०२६ ते १२.०२.२०२६ पर्यंत देण्यात येईल. कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई, भवन पांढ्यापेठच्या सिलबंद निविदा दिनांक १३.०२.२०२६ पूर्वी / त्यादिवशी प्राक्तित्याच्या कोर्टात जावे असा खोचक सद्वाही दिला. या

अ.क्र.	कार्याचे नाव	अंदाजित किंमत (रु. लाखांत)	इसारा रकम (रुपये)	काम पूर्ण करण्याची मर्यादा	निविदेचा नमुना प्रकार	निविदा नमुन्याची किंमत
१	१	१	१	१	१	१
२	२	२	२	२	२	२

कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई यांचे कार्यालयांमध्ये सूचना फलकारावर सविस्तर निविदा सूचना पहावयास मिळेल. एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता रद्द ठरविण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता यांनी राखून ठेवता आहे.

जा.क्र. काअ/इशावि/भांडार/डी-निविदा/७०७ कार्यकारी अभियंता, यांचे कार्यालय, इलाखा शहर विभाग, बांधकाम भवन, २ रा मजला, २५, मईबाबन फ्लोर, फोर्ट, मुंबई- ४०० ००१ दूरध्वनी क्र. २२०१६९७५ / २२०१६९७३ ई-मेल - presidency.ec@mahapwd.com दिनांक :- ३०/१२/२०२६

सही / - (वि.अ. पाटकरसर) कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई.